



अंक ०६/२०१७

दिनांक २०/०१/२०१७

कालावधी ५ दिवस

डॉ. उत्तम महाडकर,
विभाग प्रमुख,
कृषिविद्या विभाग
९४२२७९१९८

डॉ. ज्ञानेश्वर जगताप,
नोडल ऑफिसर,
कृषिविद्या विभाग
९४०३९८८१४३

प्रा. वैभव राजेमहाडिक,
तांत्रिक अधिकारी,
कृषिविद्या विभाग
९४२०६७३२६७

मासील हवामान सारांश	
दि. १६/०१/२०१७ ते २०/०१/२०१७	
पाऊस (मिमी)	:
पाऊस (मिमी) १/१/१६ पासून	:
पाऊस (मिमी) (गेल्या वर्षी)	:
कमाल तापमान (अं.से)	:
किमान तापमान (अं.से)	:
सकाळची सापेक्ष आर्द्धता (%)	:
दुपारची सापेक्ष आर्द्धता (%)	:
वाच्याचा वेग (किमी/तास)	:

हवामान पूर्वानुमान (२१/०१/२०१७ सकाळी ८:३० पासून २५/०१/२०१७ सकाळी ८:३० वाजेपर्यंत)						
हवामानाचे घटक	:	२१/०१	२२/१२	२३/०१	२४/०१	२५/०१
पाऊस (मिमी)	:	०	०	०	०	०
कमाल तापमान (अं.से)	:	२७	२७	२७	२७	२८
किमान तापमान (अं.से)	:	१७	१८	१८	१९	१९
मेघाच्छादन (ऑक्टा)	:	०	०	०	०	१
सकाळची सापेक्ष आर्द्धता (%)	:	५४	४९	४६	४८	४४
दुपारची सापेक्ष आर्द्धता (%)	:	२८	२७	२६	२७	२३
वाच्याचा वेग (किमी/तास)	:	००६	००७	००६	००६	००५
वाच्याची दिशा	:	नै.प.	नै.द.	नै.द.	नै.द.	नै.प.

हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला:

दिनांक २५ जानेवारी २०१७ रोजी अवकाश अंशत: मेघाच्छादित राहिल. दिनांक २१ ते २५ जानेवारी २०१७ पर्यंत वाच्याचा वेग ५ ते ७ किमी प्रति तास राहिल.

पिक	पिक अवस्था	कृषि सल्ला
चिकू	वाढीची अवस्था	<ul style="list-style-type: none"> चिकू बागेतील गवताच्या नियंत्रणासाठी गवताची कापणी विळयाच्या/गवत कापणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा ग्लायफोसेट तणाशक ३ ते ४ मिली प्रति लिटर पायात मिसळून त्याची फवारणी गवतावर करावी. टिप — तणाशकाची फवारणी केलेल्या बागेत जनावरे चरवीण्यासाठी सोडू नये.
नारळ/सुपारी	—	<ul style="list-style-type: none"> नारळावरील गेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये शेणखताच्या खड्यात दर दोन महिन्यांनी कार्बरील पावडरचे (१० लिटर पाण्यात २० ग्रॅम) मिश्रण तयार करून फवारावे. नारळावरील सोंडया भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी भुंग्यानी पाडलेली भोके १० टक्के कार्बरील भुकटी व वाळूने बुजवून घ्यावीत. तसेच खोडावर १ मिर उंचीवर गिरमिटाच्या सहाय्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे भोक पाढून त्यामध्ये २० मिली ३६ टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉस किंवा २० टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस. २० मिली पाणी नरसळ्याच्या सहाय्याने ओतावे आणि भोक सिमेंटच्या सहाय्याने बंद करावे.
भाजीपाला	वाढीची अवस्था	<ul style="list-style-type: none"> वांगी, मिरची, कोबी, नवलकोल इ. पिकांच्या रोपवाटीकेवर मावा, तुडुटुडे, फुलकीडी यांचा प्रादुर्भाव दिसून येताच मॅलॅथिअॉन (२० मिली प्रति १० लिटर पाण्यात) किंवा डायमिथोएट (१२ मिली. प्रति १० लिटर पाण्यात) मिसळून फवारावे. वांगी व मिरची यांची रोपे ५ ते ६ आठवड्याची झाली असल्यास त्यांची पूर्णलागवड करावी. पूर्णलागवड करतेवेळी रोपे डायमेथोएट १ मिली. प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात ५ मिनिटे बुडवावीत व प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावेत. लागवड सरी वरंव्यावर करावी (६०X ६०सें. मी.). लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे.
कलिंगड लागवड	—	<ul style="list-style-type: none"> कलिंगड पिकामध्ये मर (वेली संपूर्ण सुकून जातात) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, कार्बोन्डिग्लिम १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वेलीच्या बुंधाशी ओतावे. कलिंगड वेलीच्या सभोवती सुक्या गवताचे किंवा प्लॉस्टिकचे आच्छादन करावे.
दुभती जनावरे / शेळ्या	—	<ul style="list-style-type: none"> जनावराना पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी तसेच गोठयामध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी. बहुवर्षीय स्वरूपाच्या वैरणीच्या पीकांची उदा. पॅरेंग्रास, यशवंत, नेपीयर इ. लागवड करावी. रात्रीच्यावेळी किमान तापमानात घट होत असल्याने जनावरांचे व पक्ष्यांचे थंडीपासून योग्य ते संरक्षण करावे.
सुचना	—	<ul style="list-style-type: none"> निरनिराळे किडी, रोग जास्त प्रमाणात आढळल्यास नजिकच्या कृषि विद्यापीठाचे केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.